

22, 204. PĀNKĀT. 193, 13. अद्वाक्षसमयं करु Spr. (II) 206. fg. 3242. कृत-  
शयनसमयं PĀNKĀT. 34, 11. समयं दा einen Vergleich vorschlagen KATHĀS.  
18, 139. प्रति-पद् einen Vertrag eingehen, eine Bedingung annehmen  
MBH. 4, 705. यद् dass. 1, 6299. KATHĀS. 20, 193. निस्-तरु R. GORR. 2,  
74, 42. रत् Spr. (II) 3332. °परिरक्षणा KIR. 1, 45. समयं पालय् R. GORR.  
2, 11, 5. Verz. d. Oxf. H. 32, b, 4. BHĀG. P. 8, 9, 22. त्यज् MBH. 1, 3098.  
वि-लङ्घय् KUMĀRAS. 3, 25. भिद् HARIY. 14374. °भेदिन् M. 8, 218. °व्यभि-  
चारिन् 220. fg. समयस्याव्यतिक्रमः Spr. (II) 698. यथा धर्शेत्समयात् RĀGA-  
TAR. 1, 236. समये स्था seiner Verpflichtung nachkommen, sein Wort  
halten HARIY. 14373 (तस्य diesem gegenüber). R. 4, 30, 21. KATHĀS. 18,  
142. समये स्थापय् in Betreff Jmdes (acc.) festsetzen, eine Bestimmung  
treffen MĀRK. P. 51, 111. समयं स्थापय् festsetzen, bestimmen RĀGA-TAR.  
4, 617. समये नि-वेश्य Jmd (acc.) Bedingungen stellen MBH. 1, 6297. धर्म्  
eine übernommene Verpflichtung: °समयात्प्रव्युतः M. 9, 273. — 4) ein  
festgesetzter, bestimmter oder geeigneter Zeitpunkt; Zeitraum, Frist;  
Gelegenheit KĀC. zu P. 5, 4, 60. अथ प्रभूति पडास्त्र समयो हि ते MBH. 14,  
2614. R. 4, 25, 16. Spr. (II) 3612. समये खूस्मिन्विते R. 2, 86, 19. 4, 53,  
17. Cīc. 9, 24. RĀGA-TAR. 4, 182. BHĀG. P. 5, 21, 7. ग्रमय समयम् Spr. (II)  
1229. समयस्य लङ्घनम् R. GORR. 1, 4, 66. समयोचित BHĀG. P. 6, 7, 27.  
Hit. 114, 13. अतीत् adj. R. 5, 1, 78. प्रात् adj. RĀGA-TAR. 5, 407. उ-  
क्तसमयम् zur angegebenen Zeit DAÇAR. 2, 25. वाचिमेद्यस्य MBH. 14, 1937.  
mit insl. P. 3, 3, 167. MBH. 3, 12281. mit यद् und potent. P. 3, 3, 168.  
समये zu einer bestimmten —, zur rechten, gelegenen Zeit Spr. (II) 6840.  
R. 2, 56, 3. RĀGA-TAR. 3, 13. Spr. (II) 1943. 4907. 5046. PĀNKĀT. 24, 25 (nach  
der Lesart der ed. Bomb. दृष्टा st. धृता). am Anfang eines comp. in  
derselben Bed.: समयक्विति CĀK. 100, 21, v. l. RĀGA-TAR. 7, 28 (ed. Calc. bes-  
ser समर). PĀNKĀT. 4, 11, 3. असमय am Anf. eines comp. nicht zur ge-  
wöhnlichen Zeit KATHĀS. 18, 2. häufig in comp. mit der näheren Be-  
stimmung: अर्धरात्रसमये MBH. 3, 2337. सापाङ्गः R. 2, 87, 5. प्रभातः 77,  
4, 79, 1, 5, 9, 68. 6, 112, 61. VARĀH. BHĀG. S. 43, 19. KATHĀS. 18, 238. 30,  
144. PĀNKĀT. 3, 12, 20. PĀNKĀT. 55, 3, 77, 12. 81, 19. 229, 10. 247, 12.  
VET. in LA. (III) 10, 5. ग्रीष्मः CĀK. 4, 4. जलधरः VIKR. 56, 1. Spr. (II)  
993. वर्षीयो KATHĀS. 19, 65. मुख्यम् SĀH. D. 21, 1. स्तनितः MECH. 22. पु-  
गात् BHĀG. P. 6, 9, 12. मृत्युः (der Weiber) PĀNKĀT. 74, 18. VARĀH. BHĀG.  
S. 78, 26. उत्तरः 16, 40. ग्रीष्मः 21, 32. fg. प्रसवः 37. गोप्रवेशः 24, 35, 28,  
16, 33, 23, 43, 32. शकुनः 53, 107. प्रारम्भयानः 98, 60. मृत्युः BHĀG. 25 (23),  
2. Spr. (II) 3647. 5784. प्राणात् KATHĀS. 94, 127. कुसुमप्रसूतिः CĀK. 84.  
Spr. (II) 4860. 5684. 6672. 7586. R. 1, 34, 35. R. GORR. 2, 38, 27. 4, 25,  
13. KATHĀS. 53, 100. MĀRK. P. 62, 30. RĀGA-TAR. 4, 639. PRAB. 78, 8.  
BHĀG. P. 6, 9, 38. 7, 8, 44. SARVADARÇANAS. 9, 7, 51, 19. प्रह्लादसमयवेता  
Spr. (II) 2468. नापितः zur Zeit, wenn der Barbier da ist, 3004. रात्रौ  
निशोये स्वामीले गते सति लोके तन्द्रावति सतीत्यर्थः NILAK. — 5) ein  
eintretender Fall: एवंविद्ये ऽपि समये PĀNKĀT. 42, 6. इन् समये in diesem  
Falle, unter diesen Umständen HIT. 104, 15. 114, 3. 115, 2. 121, 18. वि-  
भागसमये Comm. zu TS. PĀNT. 3, 1. पदसमये वर्तमानः zu 4, 5, 6, 14. —  
6) allgemeine Art und Weise des Verfahrens, Regel: देशाचारान्समयान्  
(= भाषणेदान् NILAK.) ज्ञातिर्धार्मान् MBH. 5, 1084. रुषीणां समये नित्यं ये

चर्त्ति 13, 4319. पतित्रतानां समयानुरोधिनी R. 3, 2, 28. आर्यः BHĀG. P.  
5, 14, 29. — 7) Doctrin, Lehre, Satzung: नैतृत्तं NIR. 1, 12. आज्ञायानं  
7, 7. (इतिहासम्) अलंकृतं प्रमैः शब्दैः समर्यैदिव्यमानुषैः MBH. 1, 28. अति॒  
Spr. (II) 826. तार्किकः CĀK. zu BHĀG. ĀR. UP. S. 162. ज्ञेन Schol. zu  
H. 90. 193. आर्हत् SARVADARÇANAS. 43, 6. गान्धर्वशास्त्रं 78, 2. PĀNKĀT.  
3, 9, 19 (pl.). धर्मं च नानासमयानुद्रव्यम् BHĀG. P. 4, 19, 37. °सेतुरक्ता 5, 4, 5.  
काव्यः Verz. d. Oxf. H. 207, b, 4. 250, b, 4. शब्दरुत्समयविद्यासु (d. i.  
शब्दविद्या, लेतुं und समय) DAÇAR. 60, 13. लेतुसमयानभिज्ञ DURGA bei  
MUIR, ST. 2, 184. — 8) in der Gramm. eine Veda-Stelle, welche Wiederholung einer früher dagewesenen ist, RV. PĀNT. 10, 12. 11, 12. 13,  
14. 18, 30. UPALEKHA 4, 14. fgg. 9, 20. fgg. — 9) die conventionelle Be-  
deutung eines Wortes KUSUM. 22, 18. 31, 14. — 10) in der Dramatik  
das Entfernen —, Schwinden eines Schmerzes BHĀG. NĀTJAÇ. 19, 100.  
DAÇAR. 1, 47. SĀH. D. 400. PRATĀPĀR. 22, b, 2. — 11) bei den Çākta N.  
pr. eines Verfassers von Mantra Verz. d. Oxf. H. 101, b, 13. — समये  
MBH. 5, 5990 (BENFREY, Chr. 7, 15) fehlerhaft für समये, wie die ed. Bomb.  
liest. Die indischen Lexicographen geben dem Worte folgende Bedd.:  
संचिद् AK. 3, 4, 24, 151. H. an. 3, 511. संकेत, संकेतक H. an. MED. HA-  
LĀJ. 5, 83. क्रियाकार H. an. MED. शपथ AK. H. an. MED. काल AK. 1,  
1, 8, 1. 3, 4, 24, 151. H. 126. H. an. MED. HALĀJ. श्वसर H. 1509. H. an.  
आचार AK. 3, 4, 24, 151. H. an. MED. HALĀJ. सिद्धात् AK. H. 242. H.  
an. MED. HALĀJ. 1, 10, 3, 83. निर्देश und भाषा H. an. MED. संपद् und नि-  
यम H. an. धी MED. कठ HALĀJ. 5, 34. Vgl. ग्रीष्मं, पुष्यं, पूर्णं, मकां,  
पथा॒, लग्नं, वसत्॑ (unter वसत), वसत्समयोत्सव, शरत्समय, सामयिक.  
समयकार m. = शैली, संकेत TRIK. 3, 2, 25.  
समयक्रिया f. Uebereinkommen, Stipulation: °क्रियो करु M. 7, 202.  
समयज्ञ (समय + ज्ञ) adj. die rechte Zeit kennend VJUTP. 67. Vishnu  
MBH. 13, 6988.  
समयधर्म m. = समयक्रिया PĀNKĀT. 53, 22. 55, 20 (ed. orn. 46, 19. fg.).  
समयप्रकाश m. Titel einer Schrift Verz. d. Oxf. H. 292, b, 29.  
समयप्रदीप m. desgl. ebend. 273, b, 47. 279, b, 28. 292, b, 29.  
समयभेदोपरचनचक्र n. desgl. TĀRAN. 68. 174.  
समयमयूष्म m. Titel eines Abschnittes im Bhāskara Verz. d. B. H.  
No. 1171. fg.  
समयरूप n. Titel eines Abschnittes im Dharmāmbhodhi Verz. d.  
B. H. No. 1031. eines buddhistischen Sūtra TĀRAN. 121.  
समयवज्र m. N. pr. eines Mannes TĀRAN. 5.  
समयविद्या s. u. समय 7).  
समयसारानाटक n. Titel eines Schauspiels Ind. ST. 1, 466.  
समयो (von 2. सम) und समयो (in der klassischen Sprache) adv. UṇāDIS.  
4, 174. gaṇa स्वरादि zu P. 1, 4, 37. 1) mitten durch, mittlen hinein zwischen  
(acc.) AK. 3, 4, 24 (28), 14. 3, 5, 7. H. an. 7, 57. MED. adj. 65. वि वृत्तस्य  
समयो पाव्यास्तु: RV. 1, 56, 6. 73, 6. अतीते वशका समयो वि वृत्ते geht  
mittlen durch die Räder 166, 9. इवः 7, 66, 15. 9, 75, 4. 85, 5. 97, 56. असि  
सोमैन् समयो विवृत्तः du bist vom Soma (Monde) mittlen d. h. durchaus  
geschieden 1, 163, 3. क्रियत्या यत्सुमया भवति wie lange ist es, was da-  
zwischen liegt? d. h. wie gross ist der Zeitabstand? 113, 10. समयो पि-  
ष्यान्नातीयात् CAT. BR. 3, 6, 2, 20. 8, 2, 20. 2, 10. कुरुते उत्ते समया च्चार 11,